

अपर कामगार आयुक्त, गट-अ  
संवर्गाची दि.०१.०१.२०२५ रोजीची  
अंतिम सेवाज्येष्ठता यादी.

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,  
शासन निर्णय क्र. सेवाज्ये-०१२५/प्र.क्र.२०/कामगार-८  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : ०५ मे, २०२५.

वाचा:-

१. सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना दि.२१.०६.२०२१.
२. शासन निर्णय क्रमांक सेवाज्ये-०२१५/प्र.क्र.२०/काम-८, दि.१३.०२.२०२५.
३. कामगार आयुक्त यांचे पत्र क्र.काआ/आस्था/से.ज्ये./अ.का.आ/२०२५/कार्या-२/४८७, दि.०४.०४.२०२५.

शासन निर्णय:-

कामगार आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील अपर कामगार आयुक्त, गट-अ या पदावरील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी उपरोक्त अ. क्र. २ येथील शासन निर्णयान्वये प्रसिध्द करण्यात आली होती. सदर सेवाज्येष्ठता यादीवर उपरोक्त अ.क्र.३ येथील पत्राच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही अभिवेदने अथवा हरकती प्राप्त झाल्या नसल्याचे कामगार आयुक्त यांनी कळविले आहे. त्यानुसार सोबत जोडलेल्या “प्रपत्र-अ” मध्ये दर्शविल्यानुसार अपर कामगार आयुक्त, गट-अ संवर्गाची दि.०१.०१.२०२५ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. ही सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करताना दि.१ जानेवारी हा आधारभूत दिनांक मानण्यात आलेला आहे.

२. सदरहू अंतिम सेवाज्येष्ठता सूची मा.उच्च न्यायालयाने याचिका क्र.२७९७/२०१५ वर दि.०४.०८.२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०५०५१७५०२८१९१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(स्वप्निल कापडणीस)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति:-

१. कामगार आयुक्त, कामगार भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई -५१.
२. सर्व संबंधित अधिकारी व्दारा कामगार आयुक्त, मुंबई.
३. निवड नस्ती (कामगार-८)

**शासन निर्णय क्र.सेवाज्ये-०१२५/प्र.क्र. २०/कामगार-८, दिनांक ०५ मे, २०२५ सोबतचे प्रपत्र-“अ”**

१. संवर्गाचे नाव:- अपर कामगार आयुक्त, गट-अ
२. वेतनस्तर एस-२५, रु.७८,८००-२,०९,२००
३. दि.०१ जानेवारी, २०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची (दि.०१.०१.२०२४ ते दि.३१.१२.२०२४)

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	नांव	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवा/ पदोन्नती)	जन्मतारीख	प्रवर्ग	प्रत्यक्ष रुजु दिनांक/पदोन्नती दिनांक	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्ती दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	१	श्रीम.एस.एस.लोखंडे	पदोन्नती	२४.०५.१९६९	अ.जा.	२९.०१.२०२१	२८.०१.२०२१	३१.०५.२०२७	बी.ए.(इको)	दि.१४.०३.२०२४ रोजी सह आयुक्त कामगार (माथाडी) या पदावर पदोन्नती.
२	२	श्री.एस.बी.पोळ	पदोन्नती	२२.०१.१९६७	अ.जा.	२०.१०.२०२२	१९.१०.२०२२	३१.०१.२०२५	बी.ए.डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर	दि.३१.०१.२०२५ रोजी सेवानिवृत्त
३	३	श्री.भा.मा.मोरडे	पदोन्नती	०५.०२.१९६९	खुला	०७.११.२०२२	१९.१०.२०२२	२८.०२.२०२७	बी.एस.सी. (अॅग्री)/ एल.एल.बी.	कार्यरत
४	४	श्री.र.ग.इळवे	पदोन्नती	१७.०७.१९६९	खुला	१४.०३.२०२३	१४.०३.२०२३	३१.०७.२०२७	बी.एस.सी., एम.एस.डब्ल्यू. एल.एल.बी.	कार्यरत
५	५	श्री.सं.सं.भोसले	पदोन्नती	०९.१०.१९६६	खुला	२५.०६.२०२४	२५.०६.२०२४	३१.१०.२०२४	एम.एस.सी. (अॅग्री)	दि.३१.१०.२०२४ रोजी सेवानिवृत्त
६	६	श्री.कि.वि.दहिफळकर	पदोन्नती	१०.०५.१९७१	खुला	२२.०७.२०२४	०८.०७.२०२४	३१.०५.२०२९	बी.एस.सी. (अॅग्री)	कार्यरत

(स्वप्निल कापडणीस)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन